

अपि संतीणकोषो ऽपि लभते परिवारणम् MBh. 5, 1435. — 3) *das Abwehren*: प्रकाराणाम् MBh. 9, 3192.

परिवारवत् (von परिवार) adj. *eine grosse Umgebung habend*: शात्मलि MBh. 12, 5842.

परिवास (von वस्, वसति mit परि) m. 1) *Aufenthalt* KĀTJ. ÇR. 22, 11, 31. नागलेके u. s. w. MBh. 5, 3616. गवां च परिवसेन भूमिः प्रुद्यति M. 5, 124. काल° *standing for a time (as to get stale or fermented, etc.)* WILS.; vgl. पर्युषित unter वस् mit परि. — 2) *Umzug* VJUP. 201.

परिवासन (von वस्, वासयति mit परि) n. *Abschnittel*: वेद° Schol. zu KĀTJ. ÇR. 58, 25, 56, 1.

परिवासम् (प° + वा°) n. wohl *Obergewand*: अङ्गिरसामभिवसाःपरिवाससो N. zweier SĀman Ind. St. 3, 201, b.

परिवाह (von वृह् mit परि) m. 1) *das Ueberfluthen eines vollen Wasserbehälters*; *Kanäle, die das angesammelte Wasser abführen*: उपार्जितानामर्थानां त्याग एव हि रत्नणम् । तटाकोदरसंस्थानो परिवाह इवाभसाम् ॥ Spr. 499. परिवाहमिवावलोकयन्स्वप्नुचः पौरवधूमुखाश्रुषु RAgh. 8, 73. अचिरेण कालेन परिवाहान्बहूदकान् । चक्रुर्वहविधाकारान्सागरप्रतिमान्बहून् ॥ R. 2, 80, 11. परि° (= त्रलोच्छ्वास) AK. 1, 2, 3, 10. H. 1088. MRD. h. 33. HALĀJ. 3, 55. रुधिरस्य परीवाहान्पूरयित्वा सरोसि च MBh. 7, 2439. — 2) परि° *die königlichen Insignien*, = महीभूद्योगयवस्तु MRD.

परिवाहवत् (von परिवाह) m. *Teich* ÇABDĀRTHAK. bei WILS. परिवाहिन (von वृह् mit परि oder von परिवाह) adj. f. °हिन्या *überfluthend*: आयः VS. 10, 3. अहो रामपरिवाहिन्या (so hat die v. l.) गीतिः ÇĀk. 59, 11.

परिविंशत् (प° + विंशत् = विंशति) f. *volle zwanzig*: गृधाः MBh. 11, 561.

परिविक्रयिन् (von क्री mit परिवि) adj. *der da handelt mit (gen.)*: मांसस्य MBh. 12, 1213.

परिविलोभ (von लुभ् mit परिवि) m. *Erschütterung*: लोभेप्सा° (कालचक्र) MBh. 14, 1240.

परिविष (partic. von विद्, विन्दति mit परि) m. *ein älterer Bruder, der unbeweibt ist, während der jüngere geheirathet hat*: ज्येष्ठे ऽनिर्विष्टे कनीयान्निर्विषन्परिवेत्ता भवति । परिविषो ज्येष्ठः । परिवेदनीया कन्या । परिदायी दाता । परिकर्ता याजकः । ते सर्वे पतिताः । UDVĀHAT. im ÇKDR. °विन्न MBh. 12, 6110. — Vgl. परिवित्, °वित्ति, °विन्दक, °विविदान, °वेत्तर, °वेदक, °वेदन, °वेदनीया, °वेदिनी.

परिवित्त (wie eben) m. *dass.* VS. 30, 9. KĀTJ. 34, 7. TS. S. 143 bei RÖB. — परिवित्तापहारिणः R. GORR. 2, 109, 35 Druckfehler für परिवित्ता°.

परिवित्ति (von विद्, विन्दति mit परि) m. *dass.* AK. 2, 7, 55. H. 526. M. 3, 154. 171. 172. MBh. 12, 1211. 6108. 13, 4279. Davon nom. abstr. °त्ता M. 11, 60. °त्त n. KULL. (S. 358, Z. 6).

परिविद्ध m. Bein. Kuvēra's H. ç. 39. — Vgl. पराविद्ध. परिविन्दक (von विद्, विन्दति mit परि) m. = परिवेत्तर JĀÉN. 1, 223. 3, 238, v. l.

परिविन्न s. u. परिविष. परिविदिनै (partic. von विद्, विन्दति mit परि) m. *ein jüngerer Bruder, welcher heirathet, während der ältere ledig ist*, VS. 30, 9. KAUC. 46. — Vgl. परिविष u. s. w.

परिविष्ट s. विष् mit परि und vgl. अपरिविष्ट.

परिविष्टि (von विष् mit परि) f. *Dienstleistung, Aufwartung*: पदार्थमक्रन्तवः पितृभ्यां परिविष्टी वेषणा दंसनाभिः RV. 4, 33, 2.

परिविष्टु (प° + वि°) adv. = सर्वतो विष्टुः (!) । विष्टु विष्टु परि DURGĀD. im ÇKDR.

परिविहार (von हार mit परिवि) m. *das Lustwandeln*: °भुवश्च रम्याः BUĀG. P. 4, 12, 16. — Vgl. विहार.

परिविह्वल (प° + वि°) adj. *überaus aufgeregt, ausser sich seiend* R. GORR. 2, 84, 6.

परिवी (वी = व्या mit परि) adj. *umwunden* VS. 6, 6.

परिवीत (partic. von व्या mit परि) 1) adj. s. u. व्या. — 2) n. Brahman's Bogen ÇABDĀRTHAK. bei WILS.

परिवृण्ण s. परिवृक्णा.

परिवृक्त und परिवृक्ते (partic. von वर्त् mit परि) *gemieden, unbeliebt, verschmäht*: परिवृक्तेव पतिविद्यमानर् RV. 10, 102, 11. परिवृक्ता यथासंपृषभस्य वशेव AV. 7, 113, 2. f. परिवृक्ता und परिवृक्ती *die Unbeliebte, Verschmähte, Bez. einer geringgeschätzten Gattin neben der höher geehrten (महिषी, वावाता)* TBR. 1, 7, 3, 4. TS. 1, 8, 9, 1. KĀTJ. 10, 10, 15, 4. LĀTJ. 9, 10, 2. 5. ÇAT. BR. 13, 2, 6, 6. 4, 2, 3. 5, 2, 7. KĀTJ. ÇR. 20, 1, 12. 5, 15. AV. 20, 128, 10. Verderbte Form परिवृत्ती ÇAT. BR. 5, 3, 4, 13. KĀTJ. ÇR. 15, 3, 14. 35.

परिवृञ् (von वर्त् mit परि) f. *das Vermeiden, Besettigen*: वेद्या हि निर्वृत्तीनां वञ्चस्त परिवृञ्म् RV. 8, 24, 24.

परिवृढ (von वृह् mit परि) m. *gāṇa ṛṇādi* zu P. 5, 1, 123. *Herr (der Umringte)* P. 7, 2, 21. VOP. 26, 111. AK. 3, 1, 11. H. 358. HALĀJ. 2, 188. ङ-गत्° RĀGA-TAR. 3, 278. आज्ञादाने परिवृढौ भृत्यावाज्ञापरिग्रहे 5. 3. रघूणाम् MAHĀN. (s. u. ङटाञ्ठ). DAÇAK. 46, 1 v. u. hat das Wort vielleicht die Bed. *Eigentümer* (die Stelle scheint verdorben zu sein). Nach PAT. zu P. 6, 4, 161 und nach VOP. 7, 59 compar. °त्रढियंस्, superl. °त्रढिष्ठ. Den superl. n. °वृत्तमम् (ब्रह्म) in der Bed. *das höchste* bei ÇĀMĀK. zu TAĪTT. UP. 3, 10, 4 (S. 134). Ueberall °वृढ geschrieben; vgl. jedoch वर्त्त mit परि. — Vgl. परिव्रढिमन्, पारिवृढ.

परिवृत् (partic. von वृ mit परि) 1) adj. s. u. वृ. — 2) n. *ein bedeckter Ort, eine als Opferplatz dienende mit Wänden verschlossene Hütte* ÇAT. BR. 2, 6, 1, 20. KĀTJ. ÇR. 5, 8, 21. 16, 3, 14. 7, 1, 25. 2, 7. 13, 3, 9. GORR. 3, 4, 4. 4, 2, 6. 12.

परिवृत्ति (von वृ mit परि) f. *das Umgeben, Umstehen* R. 1, 13, 37. Dadurch परिवेष erklärt H. an. 4, 318.

परिवृत् partic. von वर्त् mit परि (s. das.); davon °क्ते gāṇa ऋष्यादि zu P. 4, 2, 80.

1. परिवृत्ति (von वर्त् mit परि) f. 1) *Tausch, Wechsel* H. 881. HALĀJ. 2, 418. जाति° ĀPAST. bei MÜLLER, SL. 208, N. 2. SĀH. D. 734. KUVĀLAJ. 115 (139, a). PRATĀPAR. 102, b, 7. परिवृत्त्या *abwechselnd* BUĀG. P. 4, 27, 14. — 2) *das Verweilen an einem Orte*: भूतेषु परिवृत्तिं च पुनरावृत्तिमेव च MBh. 14, 525. — 3) = परिवर्तिका *Verengung der Vorhaut, Phimosis* SUÇR. 2, 121, 3.

2. परिवृत्ति m. falsche Form für परिवित्ति HĀPPA im ÇKDR.

परिवृत्ती s. u. परिवृक्ता am Ende.